

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)
312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, INDIA
Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com|
Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

10th September, 2020

To, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

SUB: Submission of Published Notice of Board Meeting to be held on September 15, 2020.

Dear Sir,

Please find enclosed herewith certified copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshwadeep (Marathi) edition dated September 10, 2020 in respect of publication of notice of Board Meeting to be held on September 15, 2020 in compliance with SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For White Organic Agro Limited

Darshak Rupani Managing Director (DIN: 03121939) **FINANCIAL EXPRESS**

Regd. Office: Village Birgahni. Rly & Post Champa- 495 671, Dist. Janjgir-Champa (Chhattisgarh) CIN: L21012CT1980PLC001682 www. mbpl.in, Tel: 9203906288 E-mail: info@mbpl.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the meeting of the Board of Directors of the Company i cheduled to be held on Tuesday, the 15th September, 2020, inter-alia, to consider and approve, amongst others the unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020. This information is also available on the Company's website a www.mbpl.in and on the website of the Stock Exchange at www.cse-india.com For Madhya Bharat Papers Ltd

Komal Desai Dated: 9.9.2020 Company Secretary

> LYKIS LIMITED CIN: L74999WB1984PLC038064

Registered Office: 57B, C.R. Avenue. 1st Floor, Kolkata 700 012 Tel: +91 22 4069 4069 Fax: +91 22 3009 8128

Pursuant to the Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Further details are available at the website

Anubhay Shriyastaya Company Secretary & Compliance Officer JATALIA GLOBAL VENTURES LIMITED

Regd. off: 307, Lusa Tower Azadpur Delhi- 110033 CIN: L74110DL1987PLC350280

Website: www.jatalia.in, Email: info@jatalia.i **Ph. No.** 011-40424242 NOTICE

Obligations and Disclosures Requirements Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held or through video conferencing inter-alia to consider & approve the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020. prevention of Insider Trading in dealing with securities of the Company, the Trading window for transactions in the securities of the Company has been closed since 1st July, 2020 for insiders for the purpose of announcement of aforesaid results. The said notice may be accessed on the Company website at http://jatalia.in/ and may also be accessed at stock exchange website at

Formerly Known as Aashee Infotech Itd.) Date: 09.09.2020

Place : Delhi WHITE ORGANIC AGRO LIMITED

CIN: L01100MH1990PLC055860 Regd. Off.: 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar East, Mumbai - 400077.

NOTICE

Place: Mumbai Date: 7th September, 2020



MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Website: www.jindal.com

NOTICE OF RECORD DATE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and other applicable provisions

on the website of the Company i.e. www.jindal.com and the Stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

SHIV KUMAR SINGHAL Mumbai 09.09.2020 Whole Time Director

JINDAL

Industries Limited Vile Parle (East), Mumbai-400057 Tel No: 022 26113883; 022 26122368 Email id: corporate@remsons.com

NOTICE

ended 30" June, 2020.

Company viz., www.remsons.com.

For Remsons Industries Limited ROHIT DARJI



KALYANI

Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036 CIN: L40108PN2000PLC015323 Website: www.bfutilities.com

Tel: +91 20 2672 5257 Email: Secretarial@bfutilities.com

NOTICE

Pursuant to Regulations 29(1)(a) read along with Regulations 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Thursday, September 17, 2020, to consider and take on record the Audited Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2020.

The above information is available on the Company's Website viz www.bfutilities.com and also available on websites of Stock Exchanges viz.www.nseindia.com and www.bseindia.com

For BF Utilities Limited

Sd/ Place: Pune B.S.Mitkari Date: 9" September, 2020 Company Secretary

TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED

CIN: L29261WB1998PLC087404 Registered Office: Belgharia, Kolkata-700056 Ph: (033) 2569 1500, Fax: (033) 2541 2448 Website: www.texmaco.in, Email: texrail_cs@texmaco.in

ADDENDUM TO THE NOTICE OF TWENTY-SECOND ANNUAL GENERAL MEETING

In addition to the Notice dated 17th June, 2020 issued for calling the Twenty-Second Annual General Meeting ('AGM') of the Company scheduled to be held on Wednesday, 30th September, 2020 at 2:00 p.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set forth in the Notice of the AGM, Notice is hereby given that the said Meeting will no more consider Item No. 7 as mentioned in the Special Business since Mr. Udyavar Vittal Kamath (DIN: 00648897) has tendered his resignation from the Board of Directors ('Board') of the Company w.e.f. 8th September, 2020 expressing his desire to not continue on the Board of the Company.

The said Meeting will also transact additional special businesses as Item nos. 10 and 11 for the consideration and approval of the Shareholders. The addendum to the Notice of the AGM is also available on the website of the Company at www.texmaco.in, on the website of RTA at evoting.karvy.com and on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed at www.bseindia.com, and www.nseindia.com.

All the processes, notes and instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM set out for and applicable to the ensuing AGM shall mutatis-mutandis apply to the e-voting for the Resolution proposed in this Addendum to the Notice.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 22/2020 and the Securities and Exchange Board of India circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, the Addendum to the Notice of the AGM has been sent on 8th September, 2020 to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s)/ Registrar & Share Transfer Agent.

By order of the Board of Directors

Ravi Varma Date: 9th September, 2020 Company Secretary & Compliance Officer

KILKOTAGIRI AND THIRUMBADI PLANTATIONS LIMITED

(Formerly known as The Thirumbadi Rubber Company Limited)

CIN: U01116KL1919PLC017342

Registered Office: Thirumbadi Estate, Mokkam Post, Kozhikode, Kerala - 673602

Phone No: 0495 - 2299004, Mobile: 098430 73601

Email: trcestate@gmail.com | Web: www.kktrc.com

Notice of the 101" Annual General Meeting and E-voting Information

Notice is hereby given that 101" Annual General Meeting (AGM) of the Company will be

held on Tuesday, 29th September, 2020 at 11.30 AM (IST) through Video Conference

(VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice

The Company has sent the Notice of AGM / Annual Report to those shareholders holding

shares of the Company as on 5° September, 2020 through e-mail to Members whose

e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with the

Circular No.20 / 2020 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5" May, 2020 read

with Circular No. 14 / 2020 dated 8th April, 2020 and Circular No. 17 / 2020 dated 13th April,

The AGM Notice along with the explanatory statement and the Annual Report for the

financial year 2019-2020 is available and can be downloaded from the Company's

website www.kktrc.com and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL)

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC / OAVM

facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the

Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC /

OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to

time, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set

forth in the Notice of the AGM using remote electronic voting system (remote e-voting)

provided by LIIPL. Additionally, the Company is providing the facility of voting through

e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for

remote e-voting / e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting. For

further details in connection with e-voting, members may also visit the website

The Board of Directors of the Company has appointed Mr. M.D. Selvaraj FCS, of MDS &

Associates, Company Secretary in practice, Coimbatore as Scrutinizer to scrutinize the

Members are requested to carefully read the instructions printed for voting through

4 Cut-off date of determining the members eligible for e-voting Tuesday, 22" September, 2020

Those members, who are present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the resolution through remote e-voting and are otherwise not barred

A person whose name is recorded in the Register of Members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

ntitled to avail the facility of remote e-voting or voting at the Annual General Meeting

The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also

attend / participate in the AGM through VC / OVAM but shall not be entitled to cast their

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, may refer the Notice of Annual General Meeting, posted on

Company's website www.kktrc.com for detailed procedure with regard to remote

In case the shareholder's email ID is already registered with the Company / its Registrar

5th day of September, 2020

at 9.00 A.M. (IST)

Saturday, 26" September, 2020

Monday, 28" September, 2020

e-voting on the AGM Notice. Members are also requested to note the following:

Remote e-voting will not be allowed beyond this date and time at 5.00 P.M. (IST)

from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM

paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

of AGM dated 10" August, 2020.

at https:\\instavote.linkintime.co.in

https:\\instavote.linkintime.co.in

voting process in a fair and transparent manner.

1 Date of completion of dispatch of Notice / Annual Report

2 Date and time of commencement of remote e-voting

3 Date and time of end of remote e-voting

e-voting.

2020 ("MCA Circulars").



Ph: 0824-2228222, Fax: 0824-2225588, E-mail: investor.grievance@ktkbank.com Website: www.karnatakabank.com, CIN: L85110KA1924PLC001128

Notice is hereby given that the following share certificate(s) have been reported as lost/ misplaced and upon request from the shareholder(s)/legal heir(s) the Bank will proceed to issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection with all supporting documents is received by the Bank at its registered office within 15 days from the date of publication of this notice. No claim will be entertained by the Bank with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of the duplicate thereof.

Folio No.	Cert No.		Dist	NO.	No. of	Name of the		
	From	To	From	To	Shares	Share Holder		
44273	419079		59584390	59585589	1200	VIJAY A ANGADI		
76000043	267387	267391	10923869	10923947	79	MADANLAL BHANDARI J/W		
						CHANDRAKANABAI BHANDARI		
102000069	282627	282628	11607316	11607415	1746	VIJAYA KUMAR MS		
(2	415832							
ė	44273 76000043	44273 419079 76000043 267387 102000069 282627	44273 419079 76000043 267387 267391 102000069 282627 282628	44273 419079 59584390 76000043 267387 267391 10923869 102000069 282627 282628 11607316	44273 419079 59584390 59585589 76000043 267387 267391 10923869 10923947 102000069 282627 282628 11607316 11607415	44273 419079 59584390 59585589 1200 76000043 267387 267391 10923869 10923947 79 102000069 282627 282628 11607316 11607415 1746		

INDUSTRIES LIMITED

Phone No.: 02194-238511

E-mail: secretarial@jindaldrilling.in Website: www.jindal.com NOTICE OF RECORD DATE

to Section 91 of the Companies Act, 2013 and other applicable provisions thereunder that the Company has fixed Tuesday, 15th September, 2020 as the 'Record Date' for the purpose of determining the members eligible to receive dividend for the financial year 2019-20.

The said notice is also available on the website of the Company i.e. www.jindal.comandtheStockexchangesi.e www.bseindia.com and www.nseindia.com For JINDAL DRILLING AND INDUSTRIES LTD

SAURABH AGRAWAL Gurugram 09.09.2020 Company Secretary JINDAL



SIMPLEX PROJECTS LIMITED

CIN: L45201WB1990PLC050101

Phone: 033-22527231/7232, Fax: 033-22529443

E-mail: info@simplexprojects.com, Website: www.simplexprojects.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

SI. No.			STANDALONE		CONSOLIDATED			
	Particulars	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2019 (Unaudited)	Quarter ended 31/12/2018 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2019 (Unaudited)	Quarter ended 31/12/2018 (Unaudited	
1	Total income from operations (net)	5,688.82	16,286.75	6,701.00	5,688.82	16,286.75	6,770.60	
2	Net Profit/ (loss) for the period (before Tax, Expectional and/or Extra-ordinary items)	(2.09)	0.78	(5.28)	(35.20)	89.82	58.97	
3	Net Profit/ (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.15	65.12	49.88	(4.96)	154.16	159.97	
4	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 each)	1,260.04	1,260.04	1,260.04	1260.04	1260.04	1260.04	
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year							
6	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (in Rs.)							
	Basic:	0.22	0.52	0.40	(0.04)	1.22	1.27	
	Diluted:	0.22	0.52	0.40	(0.04)	1.22	1.27	

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quaterly Financial Results is available on the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.simplexprojects.com)

Place: Kolkata Date: 8th September, 2020

JINDAL DRILLING AND

CIN: L27201MH1983PLC233813 Regd. Off.: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra

NOTICE is hereby given pursuant

Rs. in Lacs (except EPS)



Regd. Office: 12/1 Nellie Sengupta Sarani, Kolkata - 700 087

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2019

SI. No.			STANDALONE		CONSOLIDATED			
	Particulars	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2019 (Unaudited)	Quarter ended 31/12/2018 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2019 (Unaudited)	Quarter ended 31/12/2018 (Unaudited)	
1	Total income from operations (net)	5,688.82	16,286.75	6,701.00	5,688.82	16,286.75	6,770.60	
2	Net Profit/ (loss) for the period (before Tax, Expectional and/or Extra-ordinary items)	(2.09)	0.78	(5.28)	(35.20)	89.82	58.97	
3	Net Profit/ (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.15	65.12	49.88	(4.96)	154.16	159.97	
4	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 each)	1,260.04	1,260.04	1,260.04	1260.04	1260.04	1260.04	
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						ı .	
6	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (in Rs.)							
	Basic:	0.22	0.52	0.40	(0.04)	1.22	1.27	
	Diluted:	0.22	0.52	0.40	(0.04)	1.22	1.27	

By Order of the Board

For Simplex Projects Ltd. Balkrishandas Mundhra Director

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135 To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness sessions across the country. Schedule for upcoming "Chat Show" webinar is as below: Date Time For Registration

ICICI Prudential Asset Management Company Limited

www.cnbctv18.com/ms/ 12:00 PM smartinvestor/webinars Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

IFCI आई एफ सी आई लिमिटेड A Soverment of India Undertaking (PROST PROSITE OUT GRADIN)

11th September,

2020

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 CIN: L74899DL1993GO1053677 Tel: 011-41732000 Fax: 011-26230201 Email: complianceofficer@ifciltd.com

Website: www.ifciltd.com NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) under Section 124(6) of Companies Act, 2013 Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 (the "Rules"), The Rules, inter-alia includes

provisions for transfer of shares to the DEMAT Account of the IEPF Authority in

respect of which dividend has not been paid and/or claimed by the

shareholders for 7 consecutive years or more. As per the provisions of the Rules, the Company has communicated ndividually to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority. The relevant details of such shareholders is also available on the website of the Company at https://www.ifciltd.com/?q=content/unclaimed-investors.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares

are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF, may note that the Company would be issuing new share certificates in lieu of the original share certificates held by them for the purpose of transfer of such shares to the DEMAT Account of the IEPF as per Rules and upon such transfer, the original share certificates which are registered in their names will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website in this regard, shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF pursuant to the Rules. In case shares are held in dematerialised form and are liable to be transferred, the Company shall through corporate action, transfer the shares to the DEMAT Account of IEPF.

Dividend @ 10% for FY 2012-13 was declared by the shareholders on November 13, 2013. Unclaimed & unpaid dividend for FY 2012-13 will become due for transfer to the IEPF on December 12, 2020 (date of completion of 7 years). The details of the same are available on the website of the Company on the link above mentioned. In case the Company/Registrar & Transfer Agent does not receive any claim/application for unpaid dividend for the FY 2012-13 and onwards, from the shareholders on or before December 11, 2020, the shares will be transferred to Demat Account of IEPF. Once the shares are transferred to the DEMAT Account of the IEPF, all benefits accruing on such shares will also be credited to the IEPF. The unpaid dividend and / or shares may be claimed by the shareholders by following the requisite procedure as prescribed in the Rules.

shareholders may contact the Company at the above mentioned address or the Company's Registrar & Transfer Agent i.e. M/s MCS Share Transfer Agent Limited at F-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020; Tel: 011-41406149/51/52; e-mail:admin@mcsregistrars.com; heldpdeskdelhi@mcsregistrars.com

Place: New Delhi

Date: September 9, 2020

Year ended

31-03-2020

Audited

6877.42

-920.27

-920.27

-1339.93

-1385.97

507.19

3781.89

-26.42

-9.52

-26.42

-9.52

Unaudited

403.76

-198.87

-198.87

-196.74

-192.34

507.19

-3.88

-1.40

-3.88

-1.40

30-06-2019

Unaudited

2015.30

15.12

15.12

14.74

4.03

507.19

0.29

0.10

0.29

Audited

1529.35

-755.13

-755.13

-1219.58

-1233.89

507.19

-24.05

-8.67

-24.05

-8.67

403.76

-198.87

-198.87

-196.74

-191.21

507.19

-3.88

-1.40

-1.40

For IFCI Ltd. Sd/-

VEEJAY LAKSHMI ENGINEERING WORKS LIMITED Regd. Office: Sengalipalayam, NGGO Colony P.O., Coimbatore 641022

CIN:L29191TZ1974PLC000705 STATEMENT OF UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER 30/06/2020

STAND ALONE

Quarter ended Year ended 30-06-2020 30-06-2019 31-03-2020 31-03-2020 Audited Unaudited Audited 1529.35 2015.30 6877.42 -755.13 15.12 -920.27 -755.13 15.12 -920.27 -1219.58 14.74 -1339.93 -1227.74 -3.91 1397.03 507.19 507.19 507.19 3925.27

Place: Coimbatore Date: 09.09.2020

Note: The above is an extract of the detailed format of results for the Quarter ended 30th June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter ended 30th June, 2020 are available on the Company website, www.veejaylakshmi.com and on the stock exchange website, www.bseindia.com

For Veejay Lakshmi Engineering Works Limited (Sd/-) V.J.JAYARAMAN Chairman

-24.05

-8.67



TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED

CIN: L29261WB1998PLC087404 Registered Office: Belgharia, Kolkata-700056

Ph: +91-33-2569 1500, Fax: +91-33-2541 2448, Website: www.texmaco.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

Sr. No.		STANDALONE							
	PARTICULARS	Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended
	PARTICULARS	30-Jun-2020 31-Mar-2		0 30-Jun-2019	31-Mar-2020	30-Jun-2020	31-Mar-2020	30-Jun-2019	31-Mar-2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	22,496.53	44,313.29	39,858.41	1,85,905.66	22,341.72	44,148.43	39,777.96	1,85,252.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,987.28)	685.04	1,414.44	5,120.86	(4,064.95)	364.08	1,350.44	4,792.16
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,987.28)	(14,306.93)	1,414.44	(9,871.11)	(4,064.95)	(14,627.89)	1,350.44	(10,199.81)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2,681.42)	(9,869.63)	957.54	(6,584.03)	(2,759.13)	(10,192.02)	893.54	(6,914.16)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,190.06)	(10,987.64)	830.40	(7,969.90)	(2,152.75)	(11,197.93)	863.05	(7,879.79)
4	Equity Share Capital	2,248.59	2,248.59	2,248.59	2,248.59	2,248.59	2,248.59	2,248.59	2,248.59
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				1,00,542.38			-	1,00,484.61
6	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) -	74 470	/4 0A	0.40	(0.00)	/4.40\	74.405	0.40	/0.001
	Basic	(1.19)	(4.39)	0.43	(2.93)	(1.18)	(4.48)	0.46	(2.88)
	Diluted	(1.19)	(4.39)	0.43	(2.93)	(1.18)	(4.48)	0.46	(2.88)

Place: Kolkata

1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 8th September, 2020. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e.

> A. K. Vijay Executive Director DIN: 01050842

financialexp.epaps.in

E-mail: cs@lykis.in Website: www.lykis.in **GENERAL NOTICE**

Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, September 15, 2020 to consider and take on record the Un-Audited Financial Results for the Quarter Ended June 30

of BSE Limited www.bseindia.com

By Order of the Board of Directors Place: Kolkata For Lykis Limited Date: September 09, 2020

(Formerly Known as Aashee Infotech Ltd)

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Tuesday, 15th September, 2020 at 12:00 P.M. Further, in terms of Internal code of conduct for

Anshu Jain **Company Secretary**

For Jatalia Global Ventures Ltd.

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) 2015, intimation is hereby given that meeting of the Board of Directors of White Organic Agro Limited is scheduled to be held on Tuesday, 15" September, 2020 at 04.00 P.M. at its Registered Office situated at 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar East Mumbai-400077 for approval of Un-Audited Financial Results of the Company as per Regulation 33 SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) for the quarter ended June

30, 2020. By and on behalf of the **Board of Directors** For, WHITE ORGANIC AGRO LIMITED Darshak Rupani Managing Director DIN: 03121939



CIN: L99999MH1988PLC080545 Regd. Off.: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra Phone No.: 02194-238511 E-mail: secretarial@mahaseam.com

thereunder that the Company has fixed Tuesday, 15th September, 2020 as the 'Record Date' for the purpose of determining the members eligible to receive dividend for the financial year 2019-20. The said notice is also available

For MAHARASHTRA SEAMLESS LTD.

REMSONS (CIN: L51900MH1971PLC015141) 4th Floor, Gladdiola, Hanuman Road

website: www.remsons.com

Notice is hereby given in terms of Regulations 29(1)(a) and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15" September, 2020 inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter

The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the

Company Secretary& Compliance Officer Place: Mumbai Date: 9" September, 2020



Regd. & Head Office: P. B. No.599, Mahaveera Circle, Kankanady, Mangaluru - 575 002. NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

Place: Mangaluru Date: 09.09.2020

Prasanna Patil Company Secretary

Email Id:compsec@veejaylakshmi.com Website: www.veejaylakshmi.com

SL. **PARTICULARS**

Total Income from Operations 4 tax) and other Comprehensive income (after tax)

Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)

Reserves (excluding revaluation reserves as shown in the Audited Balance sheet of previous year)

Earnings per share (after extra ordinary items) (of Rs.10/-) each (Not annualised) Basic: Diluted:

& Share Transfer Agent ("RTA") / Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address. If you have not registered your e-mail address with the Company / Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting: Shareholders holding shares in physical mode are requested to send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, S.K.D.C Consultants Limited ("SKDC")

at info@skdc-consultants.com by providing Folio No., Name of Shareholder, scanned

copy of the share certificate (front and back), PAN (self-attested), Aadhaar

(Self-attested) for registering the e-mail address. Shareholders holding shares in Demat mode are requested to contact your Depository Participant ("DP") and register your e-mail address in your Demat account, as per the process advised by your DP. For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https:\\instavote.linkintime.co.in under Help Section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call us at

instameet@linkintime.co.in or Call us at Tel: (022-49186175). The result of voting will be announced by the company in its website www.kktrc.com and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL). This public notice is also available in the Company's website viz www.kktrc.com and in

Tel: 022 - 49186000. In case of any grievances connected with facility for voting by electronic voting means during AGM, you can write an email to

the website of LIIPL viz. https:\\instavote.linkintime.co.in Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 23° September, 2020 to Tuesday, 29° September, 2020. (both days inclusive).

For Kilkotagiri and Thirumbadi Plantations Limited

(DIN: 03444886) Whole-time Director

M.K. Patwari

Dated: 8th September, 2020

www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.texmaco.in.

(Rupa Sarkar) Company Secretary

CONSOLIDATED

Quarter ended 30-06-2020 31-03-2020 Unaudited

Net Profit/(Loss) before tax (before exceptional and/or extra ordinary items) Net Profit/(Loss) before tax (after exceptional and/or extra ordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and or extra ordinary items) Total Comprehensive income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after

Earnings per share (before extra ordinary items) (of Rs. 10/-) each (Not annualised) Basic: Diluted:

A TOTAL RAIL SOLUTION PROVIDER

In case of any clarification or queries on the above matter, the

Rs. In lakhs

-8.67 0.10 -9.52 -24.05 0.29 -26.42

0.29

0.10

-26.42

-9.52

₹ in Lakhs

नगर जिल्ह्यात आढळले ९५ नवीन बाधित रूग्ण

अहमदनगर, दि. ९ (हिंदुर-थान समाचार) : जिल्ह्यात काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज(बुधवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या २७२०४ इतकी झाली असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५६६ इतकी झाली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३९७ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

बुधवारी सकाळी बाधीत आढळून आलेल्या राग्णामध्ये मनपा

> NOTICE IS HEREBY GIVEN that M/s Ekdant Housing ,a registered partnership firm through their partners Shri Hasmukh Surji Shah (2) Shr Ashok Vishanji Pasad have purchased the property from M/s Nakhey Everest Pvt Ltd vide registered Deed of Conveyance dt.29.12.2012 under doc..no.TNN 1-901-2013 described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as 'the said property'). M/s Nakhey Everest Pvt Ltd has purchased said property vide registered Deed of Conveyance dt.30.03.2009 under doc. no.TNN 1 01389-2009 from Shri Narayan Krishnaj kunte. This Original Deed of Conveyance dt.30.03.2009 is lost or misplaced from M/s Ekdant Housing, A missing compliant regarding the same has been lodged with Naupada police station on 07/09/2020.. We M/s Ekdant Housing are availing loan facility from Thans Bharat Sahakari Bank Ltd by mortgaging 'the said property'. Since we do not possess the Original Deed of Conveyance dt.30.03.2009.We undertake to obtain this Certify true copy of said Deed of Conveyance from office of sub registrar of assurances and deposit the same with Thane Bharat Sahakari Bank Ltd as a security.

deemed to have been waived

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of land being area admeasuring at about 469.7 sq. mts. out of part and portion of the plot of Non-Agricultural land bearing Survey No 36 Hissa No 3/1/3/6 (part) having corresponding C. S. No 433 to 438 together with structure standing thereon being Municipal House No 179 having corresponding computerized property No 2100698, 2100697, 2101128 a multi-storey building by name "Shiv Darshan standing thereon popularly known as Kunte Wadi at Bhaskar Colony, Revenue village Naupada, Taluka & District Thane within limits of Thane Municipal Corporation.

Hasmukh S.Shah Partner of M/s Ekdant Housing 002 ,Ground Floor, Gayatri Building Svala Dry Fruit Lane, Vishnunagar,

जाहीर सूचना माझे अशिल **श्री. महेश नानजी सोडा**गरा यांनी दिलेल्य

ताबा पावती. २) बंगलो प्लॉटचे ओ. सी. , सी.सी., आय.ओ.डी. आणि बिल्डींग प्लॅन. ३) श्री. रविंद्र भगवान साठे यांच्या नावे महाडाने दिलेले हस्तांतरण पत्र देकार पत्र, तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्य किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यांनं ल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : शॉप नं. ३, निकीता अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया समीर, शिंपोली, बोरीवली पश्चिम, मुंबई -९२ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाडी कोणत्याही प्रकारच इक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तं सोडन दिला आहे असे समजण्यात वेईल याची नोंद घ्यावी.

मिळकतीचा तपशिल बंगलो प्लॉट नं. ६९ सेक्टर नं. ८. रोड आरएससी-५ सर्वे नं. ४१, चारकोप, कांदिवली, (पश्चिम), मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ ६०.०६ चौ. मी बिल्ट अप, गांव : चारकोप, तालुका : बोरीवली, मंबर्ड उपनगर जिल्हा.

सही/ दिनांक: ०९.०९.२०२० शंभू डि. अगरवाल स्थान : मुंबई वकील

मोबाईलः ९८२०३३३१६७

जाहीर नोटीस

मा**लोंडे, तालुका वसई, जिल्हा पालघर** येथील वनश्री अपार्टमेंट या बिल्डिंग मधील सदनीका नं. २०४, बुसरा मजला, सोमवार पेठ मालोंडे, वसई पश्चिम ही सदनीका श्री सुशांत जयदेव अडक यांचे मालकीचे कब्जेवहिवाटीचे आहे. सदर सदनीके बाबत यापुर्वी पहिले पक्षकार मेढे भाताणे विभाग अदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायाटी लि. तर्फे एच के पाटील व दुसरे पक्षकार नरेंद्र मधुकर परब यांचे मध्ये झालेले दिनांक २१.१०.१९८८ रोजी झालेले साठेकरार ज्याचे अनुक्रमांक ४७७८. १९८८ असा आहे. सदर साठेकरार व मुळ पावती गहाळ झालेले आहेत. सदर सदनीकेबाबत कोणाही इसमाचे मालकी वारस गहाण कुळराग तसेच कब्जा, गहाण, दान बक्षीस, भाडेपट्टा, अगर इतर दुसऱ्या कुठल्याही प्रकारे हक्क असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन **चौदा दिवसांच्या** आत पुराव्यासह हाउस, स्टेला, बरामपुर, वसई (प), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०२ येथे लेखी कळवावी अन्यथा सदर सदनिकेचे विक्रीबाबत कुठलीही हरकत नाही व असल्यास ती कायमची सोडुन दिली आहे असे समजुन आमचे अशिल सदर विक्री व्यव्हार पुर्ण करतील ह्यांचे

ॲड. नागेश जे. दुबे

४९, पाथर्डी १७, नगर ग्रामीण ०५, कँटोन्मेंट ०१, नेवासा ०१, राहुरी १८, शेवगाव ०२, जामखेड ०१ आणि कर्जत ०१ अशा राग्णांचा समावेश

> PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clients Mr. Bharat Bhushan Dutt Bhargava & Mrs. imladevi Bhushan Dutt Bhargava, both dult Indian inhabitants, have jointly applied for the Transfer of shares & interes of Mr. Bhushan Dutt Bhargava, who was he sole owner of the Flat No. 604 of Building No. "A" in Jeevan Uddhar CHS Ltd., having address at CTS No. 1378, 1379, 1450 & 1451, JBNT Vallabhnagar Near Shanti Ashram Bus Depot, Borivali (W), Mumbai - 400103 & who died rithout making any nomination, in their

oint names for the Flat ("the Said Flat") as

lescribed in the Schedule mentioned

Any person/s having any claim against to

or in respect of the said Flat or any part

nereof, by way of inheritance, tenancy

icense, mortgage, sale, transfer,

ssignment, exchange, gift, lien, lease,

charge, encumbrance, possession or

therwise howsoever, are hereby required

ndersigned at the address given below,

ithin Fifteen days from the publication

hereof. If no claims/objections are

received within the period prescribed

above, my clients shall be free to deal with

the shares and interest of the deceased

nember in the capital/property of the said

Jeevan Uddhar CHS Ltd., in such manner

as is provided under the bye-laws of the

Society & the transfer procedure will be

nitiated without reference to such claims

and such claims if any, will be deemed to

have been waived. Objections raised after

ifteen days shall not be binding to my

SCHEDULE

Flat No. 604 of Building No. "A", in Jeevan

Uddhar CHS Ltd., having address at CTS

No. 1378, 1379, 1450 & 1451, JBNT

Depot, Borivali (W), Mumbai – 400103.

Dipak Trivedi, Advocate,

Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd.,

Building No. 84, Poonam Sagar Complex,

Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

Place: Mira Road Date: 10.09.2020

जाहीर नोटीस

मी जयश्री प्रकाश बनसोडे जाहीर करीत

आहे कि माझा पति प्रकाश संभाजी बनसोडे

च्या दिनांक 20/05/2020 रोजी मैयत झाले

यांच्या नावी रिक्षा क्रमांक: MH02-EF-

7607 परमिट क्र. 34045/BO/2019 आहे

तयांची वारस मी आहे, जर कोनास हरकत

असेल तर 15 दिवसात आर टी ओ

जाहीर नोटीस

मी वैशाली विजय गावडे जाहीर करीतआहे

कि माजा पति विजय भगवान गावडे

च्या दिनांक 06/10/2017 रोजी मैयत

झाले यांच्या नावी रिक्षा क्रमांक: MH02-

DU-5496 परमीट क्र. 18335/W/2015

आहे त्याांची वारस मी आहे जर कोनास

हरकत असेल तर 15 दिवसाचे आत

जाहीर नोटीस

मी उमा उत्तम गावडे जाहीर करीत आहे कि

माजा पति उत्तम आत्माराम गावडे च्या

दिनांक 30/05/2020 रोजी मैयत झाले

यांच्या नावी रिक्षा क्रमांक: MH02-FB-

6845 परमीट क्र. 43471/W/04 आहे

त्यांची वारस मी आहे जर कोनास हरकत

असेल तर 15 दिवसाचे आत आरटीओ

जाहीर नोटीस

मी वर्षा प्रदीप कोठारी जाहीर करीत आहे

कि माझा पति प्रदीप मधुकर कोठारी च्या

दिनांक 20/04/2020 रोजी मैयत झाले

यांच्या नावी रिक्षा क्रमांक: MH02-EF-

2459 परमिट क्र. 823/L/W/2016 आहे

तयांची वारस मी आहे, जर कोनास हरकत

असेल तर 15 दिवसात आर टी ओ अँधेरी

येथे सम्पर्क करावा

अँधेरी येथे सम्पर्क करावा

आरटीओ बोरीवली येथे सम्पर्क करावा

बोरीवली येथे सम्पर्क करावा

allabhnagar, Near Shanti Ashram Bus

to make the same known in writing to th

दिनांक : ०९.०९.२०२० सही/-स्थान : मुंबई शंभू डि. अगरवाल, बकील मोबाईल: ९८२०३३३१६७

जाहीर सूचना माझे अशिल श्रीमती. उज्वला हुनुमंत जाधव, यांनी दिलेल्या माहीतीवरून ही जाहीर नोटीस देत आहे की,

त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत श्री.

सुदेशकुमार पन्नालाल बाही यांना वितण झालेले मूळ

. स्लॉटमेंट लेटर हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवर

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्या

किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारच

हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यांनी

गबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध

ल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : शॉप

रं. ३. निकीता अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया समीर

शिं<mark>पोली, बोरीबली पश्चिम, मुंबई -९२</mark> या पत्त्याव

ळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच

क्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तं

सोड्न दिला आहे असे समजण्यात येईल याची नॉद घ्यावी.

हम नं. क-२३, चारकोप (१) अनिकेत सह. गृह

संस्था. मर्या., प्लॉट नं. ६१६, सेक्टर ६, रोड

गरएससी-५२, चारकोप, कांदिवली, (पश्चिम),

मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ ३०चौ. मी. बिल्ट अप

गांव : कांदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई

मिळकतीचा तपशिल

गहाळ झाले आहे.

उपनगर जिल्हा.

मयुख डिलट्रेड लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः दुकान क्र.३८, रॉक ॲव्हेन्यू प्लॉट ई कोहीसोलि., हिन्दुस्तान नाकाजवळ, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

सूचना बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोउ रकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या निया ७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आ की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही ३ महिन्यांकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्ष तसेच मर्यादित पुनर्विलोकन अहवाल वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे गेंदणीकृत कार्यालय-दुकान क्र. ३८, रॉक ॲट्हेन्यु लॉट ई कोहौंसोलि., हिन्दुस्थान नाकाजवळ गरकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे गळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्य वंचालक मंडळाची सभा होणार आहे. मयुख डिलट्रेड लिमिटेडकरित

मित तरुणकुमार ब्रम्हभ व्यवस्थापकीय संचाल ठेकाण: मुंबई डीआयएन: ०६५२०६० देनांक: ०७.०९.२०२०

बनास फायनान्स लिमिटेड **तीआयएन:** एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२

नोंदणीकृत कार्यालय: इ-५०९, क्रिस्टल प्लाझा न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दर.क.: ९१५२०९६१४१ ई-मेल: banasfin@gmail.com वेबसाईट: www.banasfinance.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्टायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ नहवाचिता नियम ४७ नुसार सूचना देण्यात येत आ की, **३० जून, २०२०** रोजी संपलेल्या तिमाहीकरीत खापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे नर्विलोकन करणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसा त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल याकरीत - १०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.) बई-४०००५३ येथे मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभ भायोजित करण्यात आलेली आहे.

सदर सचना कंपनीच्या www.banasfinance.con वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्य www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द करण्य

बनास फायनान्स लिमिटेडकरी सही/

गिरराज किशोर अग्रवात दिनांक: ०९.०९.२०२० संचालव डीआयएन:००२९०९५९ ठिकाण : मुंबई

नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

CIN:L40100MH1996PLC104361 नोंदणीकृत कार्यालय: निर्मल, २०वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१. दूर.क .: + ९१-२२-२२०२३०५५/६६

फॅक्स:+९१-२२-२२०४३१६२ -मेल:npil investor@khandelwalindia.co वेबसाईट:www.nagpurpowerind.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ प्रहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे bl. 30 जन, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाहीकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंद्र पटावर घेणे याकरित मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सचना कं पनीच्य

www.nagpurpowerind.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्

नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेडकरित

निधी सलामपुरिय संचालिका व कंपनी सचिव 09.09.2020 व सक्षम अधिकारी

Public Notice

Shri Ulhas Kashinath Borkar, a Member of the Marigold No.4 C&D Co-operative Housing Society Limited having address at Marigold No.4 C&D Co-operative Housing Society Limited Beverly Park, Mira Road (East), Thane-401107, Maharashtra and holding Flat No.102 on the 1st Floor of "0" wing in the building of the Society Lie. Marigold No.4 C&D Co-operative Housing Society Limited Bewerk Park, Mira Road (East). Limited, Beverly Park, Mira Road (East - 401107, Maharashtra, died on 14 March 2008 without making any nominal March 2008 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society, if no claims/ objections are received within the period prescribed above, the Society within the period prescribed above, the Society the Society, If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as are provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, If any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society shall be dealt with in the manner provided under the pistered bye-laws of the Society is society. provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Society between 4:00 P.M. to 6:00 P.M. from the date of publication of the Notice till the date of expensional for the Notice till the date of expensional times of the Society.

For and on behalf of Marigold No.4 C&D CHS Ltd Place : Mira Road (E), Thane Hon. Secretary Date: 10* September, 2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share

Certificate No. 37, Distinctive Nos. from

839 to 858 (both inclusive) of Datt-

Mandir CHS Ltd. (Sahakar) situated at

C.T.S. No. 244, 244/1 to 12, Datta

Mandir Road, Malad (East), Mumbai

400097 in the name of Smt. Diwaliber

Valji Shah (Satra) have been reported

lost/misplaced and an application has

been made by her to the Society for

The Society hereby invites claims or

objections (in writing) for issuance of

duplicate share certificate within the

period of 14 (fourteen) days from the

publication of this notice. If no claim /

objections are received during this

period the Society shall be free to

issue duplicate share certificate.

Datta-Mandir CHS Ltd. (Sahakar)

For & On Behalf of

(Hon. Secretary)

issue of duplicate share certificate.

नोटीस

भागधारकास सूचना स्वदेशिय मालाचा व्यापार करणारी मंडळी लिमिटेड

नोंदलेले कार्यालय : दु. नं. 227, 5 वी गल्ली, मंगलदास मार्केट, मुंबई -2. CIN: U51311MH1873PLC000013, इमेलः smvkml@gmail.com, फोन : +91 22 22055349

वरील मंडळींची 146 वी वार्षिक सर्व साधारण सभा शुक्रवार दि. 26-09-20 रोजी सकाळी 11.00 वाजता विडीओ कॉन्फरन्सींग / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे नियाम तरतूदी व परिपत्रकाच्या अनुषंगाने आयोजित केली जाईल. कंपनीच्या भागधारकांना डिजिटल नोटीस ईमेलद्वारे पाठवाव्यात असे सर्क्युलर भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केले आहे.

स्व. मा. व्या. करणारी मंडळी करीता सही/-

दि. 10-09-2020 संचालक

SWOJAS ENERGY FOODS LIMITED

Regd. Office: 77, Vijay Nagar Colony 2147, Sadashiv Peth, Pune - 411030 NOTICE

the Board of Directors of the Company is scheduled to be held on 15" of September 2020 at 02:00 P.M. at 251/5, Tanibai Niwas, Wadala Station Road, Wadala West, Mumbai - 400 03

nter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the guarter ended 30" June 2020. Further, details are also available on Company's website www.sefl.co.in as well as Stoc

Exchange's website i.e. www.bseindia.com. By Order of the Board For Swojas Energy Foods Limited

Vishal Dedhia DIN No.: 00728370

NOTICE IS given on behalf of my client MRS. RHAGWATI DAYAKRISHNA LIPADHYAY who KUNAL KUTIR A CO-OP, HSG, SOC, LTD. Navghar Village, Near Hanuman Mandir Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105 However, my client has lost the original Builder Agreement dated 23.04.1989 executed between M/S. BALAJI CONSTRUCTIONS & SMT. SUCHETA JAYWANT MHATRE. If any person having any claim in respect of the above said agreement dated 23.04.1989 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice togethe with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed to have been waive and no claim thereafter shall e entertained and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and R. L. Mishra Advocate, High Court, Mumba

PUBLIC NOTICE

Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height Near Railway Station, Nallasopara (E).



नोंदणीकृत कार्यालय: ६२१, तुलसीयानी चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्ररः +९१ २२ २२०२५०९८/२२८८६२६७ फॅक्स:+९१ २२ २२०५०८४

सीआयएन:एल२७१००एमएच१९८५पीएलसी१४०३७९ ई-मेल:investor_relations@nsail.com वेबसाइंट:www.nsail.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नसा येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी . संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरित मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालव मंडळाची सभा होणार आहे

यापुढे सदर सूचना कंपनीच्या www.nsail.com वेवसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

अनुराग गांगरडे कंपनी सचिव दिनांक : ०९.०९.२०२०

सदस्य क्र.:एफसीएस९१८७

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

नॉदणीकुत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा इन्फिनीटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई-४०००५३. दुर::०२२-६१५२२२२२/३४, ई-मेल:tilakfin@gmail.com

सूचना सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन

आहेत.

गिरराज किशोर अग्रवात ठिकाण: मुंबई

ADVANCE LIFESTYLES LTD REGISTERED OFFICE:

2[™] Floor West Wing, Electric Mansion Appasaheb Marathe Marg, Worli Mumbai 400025 CIN-L45309MH1988PLC268437

NOTICE

pursuant to Clause 29(1) (a) read with Clause 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that, a Meeting of the Audit Committee and the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15th September. 2020 at Mumbai inter alia to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the Quarter ended

Compliance Officer Place : Mumbai Date: 07.09.2020

अमेझ एन्टरटेक लिमिटेड

इं-मेल:amazeentertech@gmail.com वेबसाईट:www.amazeentertechlimited.com बोर्ड मिटींगची सूचना सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष व मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे वाकरिता मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्य

तारखेनंतर ४८ तासांपर्यंत अर्थात मंगळवार, १५ सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील.

अमेझ एन्टरटेक लिमिटेडकरित यतीन मेहता ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

सीआयएनःएल६५९९०एमएच९९८४पीएलसी०३३१२८ **नोंदणीकृत कार्यालयः** १५०३, लोधा सुप्रिमस, सेनापर्त बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३, महाराष्ट्र, भारत दूर.:९१-२२-३३८२६०००/६२४८, फॅक्स:९१-२२-३३८२६१२३

सूचना

वेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑग्रड डिस्क्लोज रेक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०५५ च्या नियम २९ ७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३ नून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनी ।खापरिक्षित वित्तीय निष्कर्ष व मर्यादित पुनर्विलोक महवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार १४ सप्टेंबर, २०२० रोजी फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेडच्य रंचालक मंडळाची सभा होणार आहे.

> मंडळाच्या वतीने व करित फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

दिनांकः ०८,०९,२०२० अनिकेत नरेश प्रभ . वेकाणः मुंबई

जाहीर नोटीस

तमाम लोकांस याव्दारे कळविण्यात येत आहे की, माझे अशिल श्रीमती आरती हरीष भंदारी व श्री हरीब पदमाकर भंदारी हराांनी फ्लॅट नं. ००२/२९, हर्ष विहार बिल्डींग नं २८ २९ ३० के.ही.सो.लि. शांती, नगर, शांती शॉपिंग सेन्टराच्या समोर, मिरारोड (पु) ठाणे हा दिनांक १८/०८/२०२० रोजीच्या नॉदणीकृत करारनाम्याने सदर पर्लेटचे मालक श्री अनिल शांताराम पिसोळकर, श्री तुषार अनिल पिसोळकर, व श्री देवेंद्र अनिल् पिसोळकर, व मान्यता देणार सौ. प्रज्ञा दिनेश जोशी (प्रज्ञा अनिल पिसोळकर) यांच्याकडुन विक्त घेतलेला असुन त्यांनी हर्ष विहार बिल्डींग नं. २८ २९ ३० को.ही.सो.लि. या संस्थेकडे सभासदत्व हस्तांतरणाबाबत अर्ज केलेला आहे, तरी याबाबतीत कोणाचाही कही हरकत/दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासन १४ दिवसाच्या आत खालील दिलेल्या पत्त्यावर कळवावे. सदर नमुद दिवसात हरकत न आल्यास माझे अशिलास सदर सदनिकेबाबत सभासदत्व हस्तांतराची कार्यवाही संस्था पुर्ण करेल.

सहीं विनोद र. ठाकुर (वर्षेल) ६१९, एस.आर.ऐ बिल्डींग नं. अे ४, अय्यपा मंदिरच्या मागे, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली (पु),मुंबई १०१

फोटोक्वीप इंडिया लिमिटेड

र्गाञाचणनः एल७४९४०एमएच१९९२पीएलसी०६७८६ नोंदणीकृत कार्यालय: १०/११६, सॉल्टपॅन डिव्हीजन, लॉईडस कंम्पाऊंड, विद्यालंकार कॉलेज रोड. ॲन्टॉप हिल. वडाळा. मुंबई-४०००३७. द्र.:०२२-२४११०११०,

वेबसाईट:www.photoquip.com, ई-मेल:info@photoquip.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.photoquip.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिवद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोटोक्वीप इंडिया लिमिटेडकरिता

सही/ विशाल खोपक कंपनी सचिव ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

दिनांक: ०९.०९.२०२०

Public at large hereby informed that m clients (1) MR. RAMBACHAN RAM KOERI aged 67 years, & (2) SMT KUSUM RAMBACHAN KOERI aged 62 years, both residing at C-11, Motilal Chawl, Hemukalani Road No. 4 Iraniwadi. Kandivali (West), Mumbai 400067, are biologiccal father and mother of Mr. Aniruddh Rambachan Maurya old name Pappu Rambachan Koeri residing at Mumbai have cease Ill their relations of parents and son du to bad behaviour of their son since today and have disspossed/ evicted/ ejected ceased his rights from their properties situated at Mumbai and native village

(1) One Room Adm. 10 x 17 + mazenine floors, situated at C-11 Motilal Chawl, Hemukalani Road No. 4 Iraniwadi, Kandivali (West), Mumbai 400067.

(2) One house, consisting 5 Rooms + Hall, Varandah + Angan situated at Vill-Tandakala, Police Stn. Baluva- Tah Sakaldiha, Dist. Chandauli, U.P.

Room No.3, Unit No. 30 Morachapada, Aarey Milk Colony Goregaon (East), Mumbai- 400065 Mobile No. 9892436671 Place: Mumbai Date: 10/09/2020

जाहीर सूचना

सराली जोशी व (२) श्री. राजेश जोशी (सद गलक) हे फ्लॅट क्र.३०५, क्षेत्रफळ १०७२ चौ.फु न्नात इमारत, ला विस्ता को-ऑपरेटिव्ह हौसिंग वर्ड-४०००६६, जमीन सीटीएस क्र.२२२० तालुका बोरिवली, मुंबई उपनगर (सदर फ्लॅट) य

फ्लॅटचे मुळ करारनामा, विक्री करारनामा दिनां २५ जानेवारी, २००८, नोंदणी बीडीआर११ । नोंदणी पावतीसह व्यवहार करू नये, जर कोण दिवसांत कळवावे.

अशिलांचे वकीत श्रीमती सुमन राठी सही/

कार्यालयः ६०२/३१, संस्कृती, ९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कॉदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.क.:+९१-२२-२२०२३०५५/६६ फॅक्स:+९१-२२-२२०४३१६२ -ਸੇਲ: itil_investor@informed-tech.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ प्रहवाचिता २९ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व क़ित्रत) विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरित **मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०** रोजी कंपनीच्य नंचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सदर सूचना कंपनीच्या

आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडकरित

रिना यादव 09.09.2020

(पुर्वीची मोरवो इंडस्ट्रीज लिमिटेड) CIN:L65191MH1988PLC111703

कोहाँसोलि., हिरापन्ना मॉल समोर, आनंद नगर, ओशिवरा जोगेश्वरी (प.), मुंबई, महाराष्ट्र–४००१०२ हर ०००-४९७०६ १४९ वेबसाईट www.morvoindustries.co

सूचना म्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं हिलेगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन 1800-पर जनस्य अन्य हिन्सिक्य (१) (चुडारेस १०५५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(३) नुसार येथे ह्वना देण्यात येत आहे की, **३० जून, २०२०** रोजी संपलेल्या माहीकरिता अलेखापरिकित वित्तीय निष्कर्ष अहवाल तसेच इतर व्यवसाय विचारात घेणे व स्विकारणे याकरि मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु २,००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय–कार्यालय क्र.२०३, २रा मजला, त्रेलायबल बिझनेस सेन्टर, कमर्शियल प्रिमायसेस होहौसोलि, हिरापन्ना मॉल समोर, आनंद नगर, ओशिवरा,

नदर सूचना यंग्रनीच्या www.moryoindustries.wordpress.com वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सृचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. टेरास्कोप व्हेन्चर्स लिमिटेडक्रिता

श्री. तरुण संगतान

ठिकाण: मुंबई

Notice is hereby given to the public that Mr. / Mrs. Rohini Sujit Dadu Pagare wner of E/114, Mulund Darshan Co-op HSG Ltd. Mulund Colony, Mulund (w) Mumbai - 82, Has lost / misplaced the Builder M/s Arvind and Associate and Mr. Vishal Sakharam Borhade dated at Mulund Police station date 08/09/2020, Complaint no 1182/2020 f any person found / having any claim rights against the said premises are required to take the same known in riting with documentry evidence to the indersigned advocate address, within 14 days from the date hereof, failing hich it will be presemued that no person has any claim against the said premise and the deal of the said premises will be ompleted by my client, without any further eferences to such claim

Mr. Jagnnath Adhay (Adv. High Court K-2/102, Ajintha Town CHS (Ltd) MMRDA Complex, Kanjur (w), Mumbai- 4000 78 Mo.no. 9867868910 Place: Mumbai

सूचना

दफ्तरी हे फ्लॅट क्र.२५, क्षेत्रफळ ५४५ चौ.फु कार्पेट, तत्सम ६५३ चौ.फु. बिल्टअप, इमारत क्र.६, तळमजला, मालाड को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., पोद्दार पार्क, पोद्दार रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७, जमीन प्लॉट सीटीएस क्र.४२५, गाव मालाड (पुर्व), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मालक आहेत. माझे अशील हे सोसायटीचे सदस्य असून त्यांच्या नावे रु.५०/- प्रत्येकीचे ६० शेअर्सकरिता अनुक्रमांक १३५८१ ते १३६४० धारक भागप्रमाणपत्र क्र. २४२ आहे.

सदर फ्लॅट पुर्वी माझे अशिलाचे आजोबा श्री दयालाल मोहनलाल दफ्तरी यांचे होते, यांनी वाटपपत्रानसार मळ मालक/विकासकाकडन सदर फ्लॅट खरेदी केला आहे. असे की, माझे अशिलांचे आजोबांचे निधन झाल्यानंतर माझ्य अशिलांचे पिता जसवंत दयालाल दफ्तरी यांनी सोसायटीचे सदस्यन्व घेतले होते आणि दिनांक २४.८९.१९८९ रोजीचे नोंदीनुसार सोसायटीद्वारे भागप्रमाणपत्रात मालक म्हणून त्यांचे नाव नमुद केले होते. असे की, माझ्या अशिलांच्या बडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या अशिलांची आई श्रीमती निता जसवंत दफ्तरी आणि माझे अशिलांनी सोसायटीचे सदस्यत्व घेतले होते आणि दिनांक १५ ०६ २००८ रोजीचे नोदीनसार भागप्रमाणपत्र क्र.३८४ वितरीत करून त्यांची नाव नमुद करण्यात आले होते. नविन भागप्रमाणपत्र ३८४ वितरणामुळे जुने भागप्रमाणपत्र क्र.२४२ माझ्या अशिलानी सोसायटीकडे परत दिले

असे की, माझ्या अशिलांची आई श्रीमती नित् जसवंत टफ्तरी यांचे ---- रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात माझे अशील हे कायदेशीर वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत. असे की, वर नमुद माझे अशिलाचे आजोबा श्री दयालाल मोहनलाल दफ्तरी यांच्या नावे वितरीत विकासकाचे मुळ वाटपपत्र हरवले आणि/किंवा गहाळ झाले आहे. असे की, माझे अशील श्री बकलेश जसवंत दफ्तरी यांच्याकडे ते कायदेशीर मालक असल्याने सदर फ्लॅटचा ताबा आणि वहिवाट अधिकार आहेत. तथापि विकासकाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र जे माझे अशिलाचे आजोबा श्री. दयालाल मोहनलाल दफ्तरी यांच्य नावे वितरीत होते ते हरवले/गहाळ झाले आहे म्हणून जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर फ्लॅट क्र.२५, क्षेत्रफळ ५४५ चौ.फु. कार्पेट, तत्सम ६५३ चौ.फु. बिल्टअप, इमारत क्र.६ तळमजला, मालाड को-ऑप. हौसिंग सोसायर्ट लि. या जागेबाबत कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर्सूचना प्राप्तीपासून १४ दिवसांत दस्तावेजांसह त्यांचे दावा पृष्ठवर्थ सर्व प्रती खाली नमुद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे पाठवावेत अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा किंवा आक्षेप नाही, असल्यास ते त्याग केले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्ताकडून ना-दावा प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

दिनांक : ०८.०९.२०१९ ठिकाण : मुंबई

कार्यालय क्र.५, ६ व १२, शुभलक्ष्मी शॉपिंग सेंटर, राणी सती मार्ग मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७

CIN: L15201PN1993PLC074424

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a Meeting of

Place: Mumbai Dated: 9th September, 2020

IND-AGIV))) Multiple Advanced Audio Visual Solutions IND-AGIV COMMERCE LTD. Read. Office:- Office No. 9 to 12,

Kanara Business Centre, Laxmi Nagar Off Andheri-Ghatkoper Link Road, Ghatkopar (East), Mumbai-400075. Tel:- 25003492/93. Email: info@agivavit.cor Web; www.agivavit.com, CIN: L32100MH1986PLC039004

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15th Sept 2020 at 04:00 p.m at the registered office of the Company among other things to conside and take on record the following;

1.The Standalone and Consolidated Un audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2020. 2. Extension for Annual General Meeting for the F.Y. 2019-20 due to CoVID-19 Pandemic. 3. Filing of Revised audited Balance Sheet (Standalone & Consolidated) for the year ended 31st March, 2020. 4. Any other business, if required, with the

By Order of the Board For IND- Agiv Commerce Ltd. Place: - Mumbai Lalit Chouhan Date: -09/09/2020

पॅनोरमा स्टडिओज इंटरनॅशनल लिमिटेड तीआवएन: एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३००० नोंदणीकृत कार्यालय: १००३ व १००४, १०वा मजल (बेस्ट साईड), लोटस ग्रॅंड्स्, बिग देसाई गेड, मुंबई-४०००५३.

Director

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर सवा (लिस्टर्ग आव्लगरान्स अण्ड डिस्क्लाज रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या निया ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आ की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व : महन्यांकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित वितीर नेप्कर्ष (एकमेव व एकत्रित) तसेच त्यावरीत तेखापरिक्षकांचा अहवाल विचारात घेणे व मान्यत देणे याकरीता १००३ व १००४, १०वा मजल (बेस्ट साईड), लॉटस ग्रॅंड्यूर, बिरा देसाई रोड, अधेरी (प.), मुंबई-४०००५३ येथे मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची तभा होणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनर लिमिटेडकरित कमार मंगत पाठ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००२९९६३

दिनांक: ०७.०९.२०२० प्रिडमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड (पुर्वीची ग्रोमो ट्रेड ॲण्ड कन्सल्टन्सी लिमिटेड) र्रीआयएन:एल७४५५०एमएच५९७३पीएलसी०५६२४३ **नॉद.कार्या.:** ४९२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९.

इनटेल क.:९१३६९९३९१७/१८

ई-मेल: infogromo@gmail.com वेबसाईट: www.gromotrade.com मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोज रेक्टायरमेंटस) रेम्यलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ ह्याचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येल आ हो, **३० जून, २०२०** रोजी संपलेल्या तिमाहीकरित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि इतर विषय विचारा वेणे, पुनर्विलोकन व मान्यता देणे याकरिता **सोमवार, १ सप्टेंबर, २०२०** रोजी दु.३.००वा. कंपनीच्या नोंदणीव् गर्यालय-४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, अंधे

पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६९ येथे संचालक मंडळार्च भा होणार आहे. सदर माहिती कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य www.besindia.com वेबसाईटवर सदा उपलब्ध आहे प्रिडमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई तेजस हिंग

व्यवस्थापकीय संचाल

व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड **नोंद.कार्यालयः** ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७

ीआयएन:एल०५१००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता सेबी (लिस्टिं भॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स च्या नियम ३३ नुसार कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे याकरिता कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात–३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७ येथे **मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०** रोजी दु.४.००व व्हाईट ऑर्गेनिक ॲंग्रो लिमिटेडच्या संचालक मंडळाची

सभा होणार आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करित व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेडकरिता

दर्शक रुपानी दिनांक: ७.९.२०२० व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client MR. MANGESH KAMLAKAR PATIL who is the power of Attorney holder of RAMUBAI GANPAT PATIL the sister of RAGHUNATH MAHADEV THAKUR and KESARINATH MAHADEV THAKUR tha the property as more particularly described in schedule hereunder and situated at Surve No. 102 at Mahajan Vadi, Mouje - Mira, Taluka - Thane, Dist-Thane The RAMUBAI GANPAT PATIL executed the power of Attorney in favour of MR MANGESH KAMLAKAR PATIL regarding the above said property. If any person is having any claim or objection in the respect of the above said property by way of sale, exchange, charge, gift, trus inheritance possesion, lease, mortgage lien or otherwise howsoever and also regarding any objection of any legal heir in respect of the above property, then such person should raise her/his/their claims or objection the such person should raise her/his/their claims or objection the such person should raise her/his/their claims or objection. bjection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date publication of this notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e 14 days it will believed that there is no any claim from any person regarding the legal heirs against the above said property and it shall be considered that MR. MANGESH KAMLAKAR PATIL is the owner of the property and it shall be assumed that the title of the said property is clear and marketable.

PRAKASH E. MHATRE B.A.LL.B ADVOCATE HIGH COURT C-50, Shanti Shopping Centre, Nr. Mira Road Railway Station East, **THANE 401 107**

CIN:L65910MH1980PLC023000

वेबसाईट:www.tilakfinance.com

२०५५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसा वेधे सचना देण्यात येत आहे की. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर आणि इतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणं ग्रकरिता सोमवार. १४ सप्टेंबर, २०२० रोजी द १ ००व बदर सचना कंपनीच्या www.tilakfinance.com

बिसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सचिबध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसइ लेमिटेड्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०८.०९.२०२०

Website: www.advance.net.in

NOTICE IS HEREBY GIVEN THAT

30th June, 2020. For Advance Lifestyles Ltd.

Company Secretary &

सीआयएन:एल७२१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ १५६, १ला मजला, रघलीला मेगा मॉल, पोर्डसर जिमखान रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

संचालक मंडळाची सभा होणार आहे. www.amazeentertechlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापुढे आमची सूचना दिनांक ३० जून, २०२० नुसार कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी कंपनीचे सर्व पद्सिद्ध व्यक्तींकरिता निष्कर्ष घोषणे

डीआयएन:०७४३१९४४

Sd/- Advocate U. B. Yada

येथे सचना देण्यात येत आहे की. (१) श्रीमर्त कापेंट वाल्कनीसह, ३रा मजला, ला विस्ता म्हणू-सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, रिशीवन काजुपाडा हिल्स, अभिनव नगर, वोरिवली (पुर्व) बी/१सी, २२२०-सी, २२२०-डी, गाव दहिस जागेचे मालक व धारक आहेत.

००७९९/२००८ दिनांक २८.०१.२००८ जे डेम्पल रियाल्टर्स प्रा.लि., विकासक म्हणून आणि (१) श्रीमती सुराली जोशी व (२) श्री. राजेश जोशी, खरेदीदार म्हणून यांच्या दरम्यान निष्पादित व नोंदणीकृत होते तसेच यावावत नोंदणी पावत (सदर करारनामा व नोंदणी पावती) हरवले/गहाद वाले आहे आणि सापडलेले नाही, जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा व नोंदणी पावती सापडल्यास त्यांनी १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकत्यांकडे कळवावे, आणि नंतर मालकाकडे कळवावे आणि पुढे कोणीही व्यक्तीने लेखी अनुमतीशिवाय करारनाम व्यक्तीस, संस्था, वँका, वित्तीय संस्था यांना सदः फ्लॅटचे सदर करारनामा व नोंदणी पावतीवावत तसे पदर फ्लॅट किंवा भागावर मालकां मालकीत्ववावत भाडेपट्टा, मालकी हक, वक्षीस गरवाना, वारसाहक, परिरक्षा, विक्री, अदलाबदल कायदेशीर हक, तारण, अधिभार, न्यास, तावा बोजा, लिस पेन्डन्स, करारनामा किंवा अन्य इतः प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४

राठी लेगीस्ट असोसिएटस

ठिकाण : मुंबई दिनांक: १०.०९.२०२०

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप

इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेड

CIN: L99999MH1958PLC011001 नोंदणीकृत कार्यालयः निर्मल, २०वा मजला,

वेबसाईट: www.informed-tech.com

www.informed-tech.com वेबसाईटवर

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी टेरास्कोप व्हेन्वर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र २०३, २रा मजला, रिलायबल बिझनेस सेन्टर, कमर्शियल प्रिमायसेस ई-मेल: moryoindustries 18@gmail.com,

जोगेश्यरी (प.), मुंबई, महाराष्ट्र–४००१०२ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

(पुर्वीची मोरयो इंडस्ट्रीज लिमिटेड

Public Notice

Original Agreement of sale between 10/02/1991. The Complainant has lodge

Date: 10/09/2020

असे की, माझे अशील श्री. बकुलेश जसवंत

(विनोद एस. पांडे) वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Any person or persons having any objection in respect of the said document of 'the said property' he or she may contact with the relevant proof in 10 days from date of publication of this notice failing which ,claims if any ,shall be

ABOVE REFERRED TO

Place - Thane

माहीतीवरून ही जाहीर नोटीस देत आहे की, खालील नमूद मिळकतीचे कागदपत्र हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले /गहाळ झाले आहे. १) मूळ लाभार्थी श्री. लक्ष्मण महादेव साठे यांच्या नावे म्हाडाने दिलेले ऑफर लेटर, अलॉटमेंट लेटर, ताबा पत्र, याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध

माम लोकांस कळविण्यात येते की, **गाव मौजे** व योग्य त्या कागदपत्रासह माझे पत्यावर **बुबे**

स्थळः वसई रोड दिनांकः १०.०९.२०२०